

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (कुळकायदा शाखा)

नविन विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत, 1ला मजला विधान भवन पुणे-01

ई-मेल आयडी:- [tenancy11@gmail.com](mailto:tenancy11@gmail.com)

दुरध्वनी क्र-020-26125133

महत्वाचे.

क्र.पीटीके/कावि/1136/2014

पुणे-01 दि. 21/10/2014

प्रति,

तहसिलदार (सर्व.)

विषय : इनामवर्ग 6 ब महार वतन जमीनी जुनी/नवीन/शर्तभंग

नियमित (शेती प्रयोजनार्थ / बिनशेती प्रयोजनार्थ) विक्री

परवानगीबाबत सादर करावयाचे प्रस्तावा बाबत.

संदर्भ : मा.विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांचेकडील पत्र

क्र.मह/वतन/आरआर/902/2014 दि. 22/09/2014

2/- उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये पुणे जिल्ह्यातील इनामवर्ग 6 ब महार वतन जमीनीचे विक्री परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी पुणे यांना असलेचे मा.विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांनी कळविले आहे. या पूर्वी इनामवर्ग 6 ब महार वतन जमीनीचे विक्री परवानगी प्रकरणाचे प्रस्ताव प्राथमिक छाननी करुन या कार्यालयाकडून मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पूर्व मान्यतेसाठी सादर केली जात होती. मा.आयुक्त कार्यालयात पुन्हा छाननी होऊन प्रकरणात पूर्व मंजूरीचे जापन मंजूर केले जात होते. परंतु यापुढे प्रकरणी अंतिम आदेश काढणेची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे. त्यामुळे यापुढे आपणामार्फत सादर केलेले प्रस्ताव त्रोटक, अपूर्ण छाननी अहवालासह इकडे अपूर्ण पाठविणेत येऊ नये. यापुढे या कार्यालयाकडे सादर करणेत येणाऱ्या महार वतन जमीन विक्री परवानगी / जुनी शर्त करणे / शर्तभंग नियमित करणे इत्यादी प्रस्ताव संपूर्ण छाननी करुन सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडून पृष्ठांकन करुन सोबत जोडलेल्या छाननी तक्त्यात स्पष्ट अभिप्रायासह सादर करणेची खबरदारी घ्यावी. सोबत 1) छाननी तक्ता 2) जमीन देणार यांचे प्रतिज्ञापत्राचा नमुना 3) जमीन घेणार यांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना 4) जाहीर प्रसिध्दीचा नमुना जोडला आहे. त्या अनुषंगाने आपले स्तरावर सखोल चौकशी व परिपूर्ण छाननी करुनच प्रकरणे या कार्यालयाकडे सादर करावीत.

इनामवर्ग 6 ब महार वतनाच्या जमीन विक्री परवानगीचे प्रस्ताव आपले कार्यालयाकडून सादर करता संचिका खालील क्रमांकाने लावून ती पृष्ठांकीत करावी.

- 1) आपले कार्यालयाकडील अहवाल, छाननी तक्ता
- 2) अर्जदार यांचा अर्ज.
- 3) गावी गटवारी योजना लागू झाली असल्यास गटवारीचा उतारा.
- 4) सन 1953-54 ते चालू सालापर्यंतचे सर्व 7/12 (सर्व्हे नंबर / गट नंबरनिहाय)
- 5) 7/12 वरील सर्व फेरफार अनुक्रमांकाने लावावीत.
- 6) अर्जदार, सहकब्जेदार, नियोजित खरेदीदार यांचे जबाब. (ओळख पुराव्यासह)

- 7) अर्जदार, सहकब्जेदार, नियोजित खरेदीदार यांचे प्रतिज्ञापत्र. (एकूण धारण क्षेत्रासह)
- 8) नियोजित खरेदीदाराचा शेतकरी दाखला.
- 9) दंवडी अहवाल व दंवडी उतारा. (मुदतीत हरकत अर्ज / तक्रार प्राप्त झाली आहे का? नमूद करावे.)
- 10) दैनिक वर्तमानपत्रात दिलेली जाहीर नोटीस. (वर्तमानपत्राची मूळ प्रत-पूर्ण पान)
- 11) हरकत आली असलेस हरकती बाबत अहवाल. (हरकत अर्जावर निर्णय घेवून)
- 12) चालू वर्षाचा मुल्यांकनाबाबत दुय्यम निबंधक यांचा दाखला.
- 13) कामगार तलाठी यांचेकडील 1) संपादनाखाली प्रस्तावित आहे काय? 2) जमीन लाभ क्षेत्रात येते अगर कसे? याबाबतचे दाखले.
- 14) वन संज्ञेत जमीन येते काय? याबाबतचा दाखला.
- 15) सदर मिळकतीचा वस्तुस्थितीचा सर्व समावेशक बाबी नमूद केलेला पंचनामा.
- 16) झोन दाखला.

वरील प्रमाणे प्रकरणाची बांधणी झालेनंतर प्रकरणात खालीलप्रमाणे कागदपत्राच्या त्रुटी रहाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

- अ) अर्जावर अर्जदार यांची स्वाक्षरी आहे काय ?
- ब) प्रकरणी सादर केलेले 7/12 व फेरफारच्या प्रमाणित प्रती आहेत काय ?
- क) प्रकरणी सादर केलेले 7/12 व फेरफार अपूर्ण/अर्धवट/फाटलेले /कारणा पुरते उतारे समाविष्ट करू नयेत.
- ड) प्रकरणी सादर केलेल्या जबाबावर जबाबकर्त्याचा फोटो आहे काय ? जबाबावर मंडल अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का आहे काय? जबाबावर दिनांक नमूद असावा.
- इ) जबाबामध्ये मूळ वतनदार ते अर्जदार जबाब देणाराची पूर्ण वंशवेल नमूद करावी. जमीनीमध्ये हितसंबंध असलेल्या सर्व वारसांची / भाऊ / बहिणी / सज्जान मुले यांची संमती घेतल्याची खात्री करून जबाबामध्ये वारसाच्या तक्रारी आल्यास जबाब देणाराची जबाबदारी राहिल याचाही उल्लेख करावा.  
तसेच त्यांचे हिस्सेचे क्षेत्राबाबत आणेवारी निश्चित असावी किंवा क्षेत्र निश्चित केलेचा तपशील द्यावा अथवा सहधारकांचा संमती जबाब घ्यावा. अर्जदाराचा खाते उताराही समाविष्ट करावा.
- ई) पंचनाम्यामध्ये जागेचा स्थळ दर्शक तपशील- नदी, कॅनॉल, रस्ता, गांवठाणपासूनचे अंतर, जमीन कायम बागायत / हंगामी बागायत / जिरायत / पड आहे काय? पीक काय आहे? सिंचनाची सोय, विहीर, नदी, कॅनॉल, उपसा जलसिंचन योजना, बोअरवेल इत्यादी. चतुःसिमा नमूद कराव्यात. अर्जातील क्षेत्रापेक्षा गटाचे क्षेत्र जास्त असल्यास अर्जदाराचे वहिवाट कोणत्या बाजूला आहे. हे स्पष्टपणे नमूद करावे. 3 पेक्षा जास्त पंचाच्या स्वाक्षऱ्या व पत्ते नमूद करून पंचनामा परिपूर्ण तयार करून पंचनामा सुरु केलेपासून ते पूर्ण केलेपर्यंतचा कालावधी नमूद करावा. तसेच पंचनाम्यामध्ये मंडल अधिकारी यांनी पदनामासह स्वाक्षरी करावी.
- उ) मा.जिल्हाधिकारी, पुणे (महसूल शाखा) यांचेकडील परिपत्रक क्र.पमफ/कावि/

926/2014 दि.05/09/2014 अन्वये दिलेल्या सुचनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवरून देण्यात येणाऱ्या आदेशात खालील अट नमूद करावी. प्रस्तुत प्रकरणी जमीन मिळकतीच्या सन ----- च्या वार्षिक मूल्यदर तक्त्याप्रमाणे रक्कम रु. ----- इतके बाजारमूल्य असलेने त्याप्रमाणे 50% नजराणा रक्कम रु.----- वसूल करून जमीन हस्तांतरणास परवानगी देणेत असली तरी जमीनीचे प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहार / सौदा जर रक्कम रु.----- पेक्षा जास्त असलेस वरीलप्रमाणे जमा नजराणा रक्कमेमधील तफावत मूल्य (वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्याप्रमाणे काढलेल्या किंमतीच्या 50% नजराणा रक्कम व प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारातील रक्कमेप्रमाणे काढलेल्या 50% नजराणा रक्कम यातील फरकाची रक्कम) वसूल करून संबंधित तहसिलदार यांचेमार्फत रक्कम शासन जमा करणे आवश्यक राहिल. त्याशिवाय सदर दस्ताची नोंद मंडल अधिकारी यांनी प्रमाणित करू नये. (सोबत परिपत्रकाची प्रत जोडली आहे.)

ऊ) या कार्यालयाकडून पारित केलेले इनाम वर्ग 6ब महार वतन जमीनीचे जुने / नवीन शर्तीचे आदेशाची आपले कार्यालयात नोंदवही ठेवणेत यावी. तसेच जुन्या शर्तीच्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करणेबाबत गाव कामगार तलाठी यांना कळवावे. मंडल अधिकारी यांनी त्याची पडताळणी करून नोंदी प्रमाणित करून 7/12 चे इतर हक्कामध्ये शोरे ठेवणेत यावेत. या कार्यालयाकडून पारित केलेल्या आदेशाबाबत वर नमूद केलेप्रमाणे नवीन शर्तीचे प्रकरणात नजराणा फरकाची रक्कम तसेच जुने शर्तीचे प्रकरणात आदेशाची अंमलबजावणी होत आहे किंवा कसे? याबाबत सर्व तहसिलदार यांनी त्यांचे मासिक आढावा बैठकीमध्ये चर्चा करून नोंदवही अद्यावत करून घ्यावी.

ए) जाहीर नोटीसची प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्रात विहित नमुन्यात अर्जदाराने देणे आवश्यक आहे. त्यासाठी नमुना सोबत जोडला आहे.

प्रसिध्दीनंतर तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी व तहसिल कार्यालय अथवा या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेस तक्रार अर्जावर कार्यवाही करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा. प्रकरणी अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी माहिती देऊन आदेश प्राप्त करून घेतल्यास व सदरची बाब नंतर निदर्शनास आल्यास परवानगी आदेश रद्द करून कायदेशीर कारवाई करणेत येईल. ह्याची समज अर्जदार व जमीन खरेदीदाराला देण्यात आल्याचे त्यांचे जबाबात व आपले अहवालात स्पष्टपणे नमूद करावे.

वरील प्रमाणे प्रकरण छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करणेची दक्षता घ्यावी.

सोबत- छाननी तक्ता, प्रतिज्ञापत्राचे नमुने, जाहीर प्रसिध्दीचा नमुना.

मा.अपर जिल्हाधिकारी, पुणे

यांचे मान्यतेने

अपर जिल्हाधिकारी, पुणे करिता

- ❖ इनाम वर्ग 6ब महार वतन जुनी / नवीन / शर्तभंग नियमित (शेती प्रयोजनार्थ / बिनशेती प्रयोजनार्थ) विक्री परवानगी कामी आलेल्या प्रकरणांचा छाननी तक्ता

1	अर्जदाराचे नांव व पत्ता			
	मूळ वतनदार इसमाने केला आहे की कुलमुखत्यारधारकाने केला आहे?			
02	धारण केलेल्या जमीनीचा तपशील गाव-	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर)	आकार (रु.पै.)
		पैकी विक्री करावयाचे क्षेत्र		
3	संभाव्य खरेदीदाराचे नाव व पत्ता			
4	इनामाचा प्रकार	इनाम वर्ग 6ब महार वतन जमीन		
5	जमीनीचा सर्व्हे क्रमांक			
6	गट एकत्रीकरण तक्ता सादर केला आहे काय?			
7	इनाम खालसा झालेबाबत तपशील	फेरफार क्र.		
		दि.		
8	नविन शर्तीचा तपशील	फेरफार	दिनांक	कब्जेहक्काची रक्कम मुदतीत भरली आहे काय?
		क		
9	जमीन जुनी शर्त / विक्री / शर्तभंग नियमित करणेची कारणे			
10	सर्व्हे क्रमांकाचे सन 1953-54 पासून गटवारीपर्यंत 7/12 उतारे व त्यावरील सर्व फेरफाराचे उतारे			
11	सर्व्हे क्रमांकाच्या 7/12 उतान्यावर कब्जेदार सदरी असलेली नांवे			
12	गटवारीपासून चालू साल अखेरचे 7/12 चे व त्यावरील सर्व फेरफाराचे उतारे			
13	गट क्रमांकाचे 7/12 चे उतान्यावर कब्जेदार सदरी असलेली नांवे			
14	अर्जदाराच्या / वतनदाराच्या जबाबामध्ये मूळ वतनदार ते सध्याचा कब्जेदार यांची वंशावळ नमूद केली आहे काय?			

15	नियोजित खरेदीदाराचे नांव / पत्ता व शेतकरी दाखला / पुरावा													
16	नियोजित खरेदीदाराचे धारण क्षेत्र													
17	प्रस्तुत विषयी 5 कि.मी. परिसरात दवंडी दिली आहे काय? दैनिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द केली आहे काय? जाहीर नोटीसीवर हरकत प्राप्त आहे काय?													
18	जमीनीच्या 7/12 चे इतर हक्कात बँक / पतसंस्था / सोसायटी बोजा आहे काय?													
19	दुय्यम निबंधक यांचेकडील रेडिरेकनरची प्रत	सन 20    चे मुल्यांकनानुसार प्रति दर    /- प्रकरणी समाविष्ट												
		<table border="1"> <thead> <tr> <th>ग. नं</th> <th>क्षेत्र</th> <th>जमीनीची एकूण किंमत</th> <th>50% रक्कम</th> <th>25% रक्क</th> <th>एकूण वसूलपात्र</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> </tr> </tbody> </table>	ग. नं	क्षेत्र	जमीनीची एकूण किंमत	50% रक्कम	25% रक्क	एकूण वसूलपात्र						
		ग. नं	क्षेत्र	जमीनीची एकूण किंमत	50% रक्कम	25% रक्क	एकूण वसूलपात्र							
20	जमीन विक्रीमुळे अर्जदार भूमिहीन होणार आहेत काय? असल्यास फेर शासनाकडून जमीन मागणार नाहीत याबाबत प्रतिज्ञापत्र केले आहे.													
21	जमीन संपादनाखाली प्रस्तावित आहे काय?													
22	जमीन लाभ क्षेत्रात येते अगर कसे?													
23	सदर जमिनीबाबत कोर्टामध्ये दावे दाखल आहेत अगर कसे?													
24	वन संज्ञेत जमीन येते का?													
25	नियोजित खरेदीदार कमाल धारणेपेक्षा अधिक जमीन धारण करित आहे काय? (प्रतिज्ञापत्र घ्यावे.)													
26	पंचनामा प्रकरणी समाविष्ट केला आहे काय? (जमीन बागायत / जिरायत-पाण्याचा साधनाचा उल्लेख. प्रमुख रस्त, गावठाण, नदी, कॅनॉल पासूनचे अंतर, सध्याचे पीक, सध्याचा कब्जा कोणाचा आहे, पाच पंचाच्या सहा व जमीन मालकाची स्वाक्षरी, जागेचा फोटो.)													

27	झोन दाखला प्रकरणी समाविष्ट केला आहे काय?	
----	--	--

28. कब्जेदार सदरी असलेली नावे व त्यांची संमती / जबाबाबाबतचा तक्ता

अ.क्र	स.नं./ ग.नं.	कब्जेदाराचे नाव (वतनदार)	अर्जावर स्वाक्षरी आहे का?	जबाब आहे का?	संमती आहे का?

29. स.नं./ग.नं.निहाय इतर हाक्कातील व्यक्तींची नावे व त्यांचे संमती / जबाबाचा तक्ता

अ.क्र	स.नं./ ग.नं.	इतर हाक्कातील व्यक्तींची नावे	जबाब आहे का?	संमती आहे का?

30. अर्जदार कुलमुखत्यार धारक असल्यास EÖb±É'ÉÓjÉ±ÉÉ±vÉÉ\* 1Ö\*ÖÖ तपशील-

अ.क्र	स.नं./ ग.नं.	कब्जेदारांची नावे (वतनदार)	कुलमुखत्यार पत्र दिले आहे काय ?

31. फेरफार तपासणी तक्ता (प्रत्येक गटासाठी स्वतंत्र तक्ता वापरावा. /7/12 वरील सर्व फेरफार नमूद करावेत.

अ. क्र	फेरफार नोंद क्र.	फेरफार दिनांक	स.नं/ ग.नं.	क्षेत्र हे.आर	हस्तांतरणा चा प्रकार	हक्क कोणी सोडला	हक्क कोणास प्राप्त झाला	पृ. क्र.

32. तहसिलदार यांचे अभिप्

## जमीन देणार यांचे प्रतिज्ञापत्राचा नमुना

मी खाली सही करणार श्री / श्रीमती -----, रा.-----, ता.-----, जि. पुणे येथील कायम रहिवासी असून माझे / आमचे मालकीची मौजे -----, ता -----, जि. पुणे येथे खालील जमीन ग न ----- क्षेत्र, हे आर, आकार रु पै मिळकत असून सदरची मिळकत जमीन ग न क्षेत्र हे आर आकार रु पै ही मी माझे / आमचे पैकी श्री ----- यांचे वैद्यकीय कारणास्तव श्री -----, रा. ता. जि. पुणे यांना विक्री करणार आहोत, सदरची जमीन मला/ आम्हाला/ आमचे वडीलांना/ आजोबांना नविन शर्तीवर शासनाकडून मिळालेली आहे. सदरची जमीन तेव्हा पासून आज तागायत आमचे ताबे वहिवाटीस आहे. (त्याबाबतची मूळ वतनदार ते सध्याचे कब्जेदार यांची वंशावळ खालीलप्रमाणे असे.)

सदरचे जमीनीचे या पूर्वी आम्ही विना परवांना कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण केलेले नाही. सदरचे जमीनी बाबत कोणत्याही दिवाणी/ महसूल न्यायालयामध्ये दावा चालू अथवा प्रलंबित नाही.

सदरची जमीन विक्री केले नंतर माझे/ आमचे नावे शेत जमीन शिल्लक राहते / राहत नाही सदरची जमीन विक्री केलेनंतर आम्ही भूमीहीन होत नाही/ होत आहे. माझे/ आमचे मालकीची जमीन विक्री नंतर आम्ही भूमीहीन झालो तर पुन्हा शासनाकडे जमीनीची मागणी करणार नाही. सदरची जमीन विक्री कामी आवश्यक तो नजराना रक्कम शासनास आदा करणेस मी / आम्ही तयार आहोत.

मी / आम्ही मौजे -----, ता -----, जि पुणे येथील कायमचे रहिवासी असून आम्ही अनुसूचीत जाती / जमाती या संवर्गामध्ये येत आहे.

प्रतिज्ञापत्रामध्ये वर नमूद सर्व मजकूर सत्य आहे. सदरचा मजकूर/ माहिती खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आलेस सदरची परवानगी रद्द करणेत येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल याची मला जाणीव आहे. तसेच मी / आम्ही, भारतीय दंड संहिता (आय.पी.सी.) कलम 193(2), 199 व 200 व इतर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल. याची मला जाणीव आहे. हे प्रतिज्ञापत्र जमीन विक्री परवानगीकामी आज दिनांक / /20 रोजी केले असे.

## जमीन घेणार यांचे प्रतिज्ञापत्राचा नमुना

मी खाली सही करणार श्री / श्रीमती -----, रा.-----, ता.-----, जि. पुणे येथील कायम रहिवासी आहे. मी / आम्ही श्री -----, रा. -----, ता -----, जि पुणे यांचे मालकीची मौजे -----, ता -----, जि. पुणे येथे खालील जमीन ग नं.----- क्षेत्र, हे आर, आकार रु पै मिळकत शेती / बिनशेती प्रयोजनासाठी खरेदी करत आहे माझे / आमचे / वडीलांचे नावे शेत जमीन असून मी / आम्ही शेतकरी आहोत. माझे / आमचे नावे असलेल्या व मी / आम्ही धारण करत असलेल्या शेत जमीनीचा तपशिल खालीलप्रमाणे असत.

अ क्र	तालुका	गांवाचे नांव	जमीन सर्व्हे नं./गट नंबर	धारण केलेले क्षेत्र हे. आर (पो.ख सह)
1	2	3	4	5

वर नमूद केले प्रमाणे मी / आम्ही एकुण हे आर इतके क्षेत्र धारण केलेले असून त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतरत्र कोठेही क्षेत्र धारण केलेले नाही.

वर नमूद केलेले क्षेत्र माझे / आमचे नावे असून प्रस्तुतचे क्षेत्राची खरेदी केलेनंतर एकूण धारण क्षेत्र हे. आर होईल. सदरचे एकूण धारण क्षेत्र मी / आम्ही सिलींग मर्यादेपेक्षा धारण क्षेत्र जस्त होत नाही.

सदरचे क्षेत्र अर्जदार यांना इनाम वर्ग 6ब च्या वतनाची जमीन नविन शर्तीवर मिळालेली असून सदर जमीन विक्री परवानगी मिळाल्यानंतर शासनाकडील अटी व शर्ती आम्हास मान्य व आमचेवर बंधनकारक राहतील.

प्रतिज्ञापत्रामध्ये वर नमूद सर्व मजकूर सत्य आहे. सदरचा मजकूर/ माहिती खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आलेस मी / आम्ही, भारतीय दंड संहिता (आय.पी.सी.) कलम 193(2), 199 व 200 व इतर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल. याची मला जाणीव आहे. हे प्रतिज्ञापत्र जमीन विक्री परवानगीकामी आज दिनांक / /2012 रोजी केले असे.

## जाहीर प्रसिध्दी

तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या नवीन शर्तीच्या (इनाम वर्ग 6ब) मिळकती ह्या श्री.----- यांच्या वडिलोपार्जित मालकी व ताबे-वहिवाटीच्या असून सदर मिळकत त्यांनी श्री./ श्रीमती.----- यांना कायम खुषखरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. त्यानुसार त्यांनी आमचे बरोबर बोलणी चालू आहेत. सदर मिळकती पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा दिलेला आहे. सदर मिळकतीवर कोणाच्याही बक्षीस, गहाण, दान, लीज, पोटगी, चोळीबांगळी, खरेदी, साठेखत, करार-मदार, कुळ-वहिवाट, विसारपावती इत्यादी कोणत्याही स्वरुपाचा हक्कसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून 15 दिवसांचे आत जिल्हाधिकारी / तहसिल कार्यालयात ----- मूळ कागदपत्रानिशी खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकतीत असे कोणाचेही हितसंबंध नाहीत व असल्यास त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण करणेत येत येईल व नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही याची नोंद घेणेत यावी.

जमीन विक्रीकामी जमीन मालक श्री. / श्रीमती. ----- यांनी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे विक्री विक्री परवानगी मागितलेली आहे. सदरची जमीन ते श्री. ----- यांना एकरी रक्कम रुपये.----- विक्री करणार आहेत. शासन, परिपत्रक नं.डब्ल्युटीएन-1099/सीआर/229/ल-4, दि.10 मार्च, 2000 मधील मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहिशी करण्याबाबत अधिनियम, 1958 मधील दिलेल्या सुचनेनुसार गावच्या 05 कि.मी. परिसरातील इतर वतनदार प्रश्नाधिन जमीन उक्त नमूद किंमतीस खरेदी घेणेस इच्छुक असल्यास लेखी स्वरुपात 15 दिवसांच्या आत तहसिल कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळवावे.

परिशिष्ट-----	जिल्हा	तालुका	गांव/ग्रामपंचायत
मिळकतीचे वर्ण-	ग.नं./स.नं.	क्षेत्र (हे.आर)	पो.ख. आकार (रु.पै.)
चतुःसिमा	पूर्वेस	दक्षिणेस	पश्चिमेस उत्तरेस